



**May 20, 2025**

**To,**  
**BSE Limited**  
The Corporate Relationship Department  
P.J. Towers, 1<sup>st</sup> Floor,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001  
**Scrip Code: 520155**

**Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the “Listing Regulations”)**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith, a copy of Newspaper Advertisement published in The Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) on May 20, 2025 informing that the Annual General Meeting (“AGM”) of the Members of the Company will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means on Thursday, June 12, 2025 at 04.00 P.M. IST.

This information is also being uploaded on the Company’s website at [www.starlog.in](http://www.starlog.in).

We request to you to kindly take the above information on record.

Thanking You,

Yours faithfully,  
**For Starlog Enterprises Limited**

**Edwina Dsouza**  
**Whole-time Director**  
**DIN: 09532802**  
**Place: Mumbai**

**Encl: As above**

**STARLOG ENTERPRISES LIMITED**

Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007, Maharashtra, India  
Email: [hq@starlog.in](mailto:hq@starlog.in) | Tel +91 22 69071234 | Fax +91 22 23687015  
MSME : UDYAM–MH–18–0205650 | CIN: L63010MH1983PLC031578



**NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK**  
**Public Works Department**  
**E-Tender Notice No.- 08 (Year 2025-26)**

Nashik Municipal Corporation, Nashik Public Works Department vide E-Tender Notice No.08 (Year 2025-26) invites bids for **01** number of works which will be displayed on the website [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) from dt. 20/05/2025 to 27/05/2025 up to 3.00 pm Last date for acceptance of tender will be dt. 27/05/2025.

**Note** - All further necessary notices/clarifications will be published on the online website.

Sd xxx Sd xxx  
City Engineer Add, Commissioner (City)  
Nashik Municipal Corporation Nashik Municipal Corporation

जनसंर्क/ज.क्र./८१/२०२५/दि.११/०५/२०२५ "पर्यावरण बचो, नो प्राण बचो ।"

**STARLOG ENTERPRISES LIMITED**  
CIN: L63010MH1983PLC031578  
Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007  
Contact No.: 022-69071234 Email: cs@starlog.in Website: www.starlog.in

**NOTICE OF 41<sup>st</sup> ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the 41<sup>st</sup> (Forty First) Annual General Meeting ("AGM") of the members of **Starlog Enterprises Limited** (the "Company") will be held on **Thursday, June 12, 2025 at 04:00 P.M. IST** through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VC"/ "OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the businesses that will be set forth in the notice calling the AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-2025 ("Annual Report") (i) will be sent electronically through e-mail to all the Members of the Company, whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ("RTA") / Depository Participant(s) as on May 16, 2025, (ii) will also be uploaded on the Company's website at ([www.starlog.in](http://www.starlog.in)), websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited (www.bseindia.com) and on the website of National Securities Depository Limited ([www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com)). Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for attending the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

**In case if you have not registered your email ID please follow the below process for registering your email ID:**

- Members who are holding shares in physical form can update / register their contact details including the details of email IDs by submitting the requisite Form ISR-1 along with the supporting documents with Bigshare Services Pvt. Ltd., RTA of the Company at [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com). The said form is available on the website of the Company ([www.starlog.in](http://www.starlog.in)) and on the website of RTA ([www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com)).
- Members who are holding shares in dematerialized form are requested to register/ update their email IDs and contact numbers with their Depositories through their respective Depository Participant(s).

Members may note that they have opportunity to cast their vote on the businesses that will be set forth in the Notice of the AGM of the Company through e-voting system. The manner of "remote e-voting" and "e-voting" during the AGM for members holding shares in physical mode, dematerialization mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM.

For Starlog Enterprises Limited Sd/-  
Saket Agarwal  
Managing Director & CEO  
DIN: 00162608

Place : Mumbai  
Date : May 19, 2025

**THE MALAD SAHAKARI BANK LIMITED**  
Legal and Recovery Department, Central Administration Office,  
6, Sujata, 1st Floor, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai – 400 097.  
Email: [recovery@maladbank.com](mailto:recovery@maladbank.com)

FORM – Z  
[See Sub-Rule11(d-1) of Rule – 107]

**POSSESSION NOTICE**

In exercise of the powers conferred under Sub-Section [4] of Section 44A read with Section 56 of the Banking Regulation Act, 1949, the Reserve Bank of India sanctioned the appended scheme of Amalgamation of The Rajapur Sahakari Bank Ltd, Mumbai with our Bank w.e.f. 23/09/2024 and from the operative date of amalgamation, the properties / assets, liabilities and rights of The Rajapur Sahakari Bank Ltd, Mumbai has been transferred to and vest in favour of our Bank.

Whereas the undersigned being the Recovery Officer of The Malad Sahakari Bank Ltd., under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a Demand /Intimation Notice Dated 13/01/2025 & 22/04/2025 respectively followed by Order of Attachment passed by The Court of Ill Co-operative Court, Mumbai Dated 16/07/2023 calling upon the Judgement Debtors i.e. (i) M/s. Vighneshwar Tour & Travel, (Prop. Mrs. SWARUPA RAVINDRANATH PAWASKAR) have to repay the outstanding amount for their accounts being Rs. 38,60,125.00 (Rupees Thirty Eight Lakhs Sixty Thousand and One Hundred Twenty Five Only) as on 31/12/2024 with further Interest, Cost, Expenses, Govt. Surcharge, etc w.e.f. 01/01/2025 till the realization and the Judgement Debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment and attached the property described herein below. The Judgement Debtors having failed to repay the amount, Notice is hereby given to the Judgement Debtors and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of said Property mentioned below as on 14/05/2025 of the Property described herein below in exercise of powers conferred on him/her under Rule 107(1)(D-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

Flat No -1502, "B" Wing, Aadiya Avenue V.P.Road, Topiwala Wadi, Girgaon, Mumbai 400004

The Judgement Debtor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the above mentioned property and any dealing with the property will be subject to the charge of The Malad Sahakari Bank Ltd., Mumbai for an amount of Rs. 40,79,964.00 (Rupees Forty Seven lakhs Seventy Nine Thousand nine Hundred Sixty Four Only) including Govt Surcharge as on 30/04/2025 plus further interest, penal interest and other charges thereon w.e.f. 01/05/2025.

Date : 14/05/2025 For The Malad Sahakari Bank Ltd.  
Place : Mumbai Sd/-  
Officer/ Manager.

**THE MALAD SAHAKARI BANK LIMITED**  
Legal and Recovery Department, Central Administration Office,  
6, Sujata, 1st Floor, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai – 400 097.  
Email: [recovery@maladbank.com](mailto:recovery@maladbank.com)

FORM – Z  
[See Sub-Rule11(d-1) of Rule – 107]

### POSSESSION NOTICE

In exercise of the powers conferred under Sub-Section [4] of Section 44A read with Section 56 of the Banking Regulation Act, 1949, the Reserve Bank of India sanctioned the appended scheme of Amalgamation of The Rajapur Sahakari Bank Ltd, Mumbai with our Bank w.e.f. 23/09/2024 and from the operative date of amalgamation, the properties / assets, liabilities and rights of The Rajapur Sahakari Bank Ltd, Mumbai has been transferred to and vest in favour of our Bank.

Whereas the undersigned being the Recovery Officer of The Malad Sahakari Bank Ltd., under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a Demand /Intimation Notice Dated 13/01/2025 & 22/04/2025 respectively followed by Order of Attachment passed by The Court of Ill Co-operative Court, Mumbai Dated 16/07/2023 calling upon the Judgement Debtors i.e. (i) M/s. Vighneshwar Tour & Travel, (Prop. Mrs. SWARUPA RAVINDRANATH PAWASKAR) have to repay the outstanding amount for their accounts being Rs. 38,60,125.00 (Rupees Thirty Eight Lakhs Sixty Thousand and One Hundred Twenty Five Only) as on 31/12/2024 with further Interest, Cost, Expenses, Govt. Surcharge, etc w.e.f. 01/01/2025 till the realization and the Judgement Debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment and attached the property described herein below. The Judgement Debtors having failed to repay the amount, Notice is hereby given to the Judgement Debtors and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of said Property mentioned below as on 14/05/2025 of the Property described herein below in exercise of powers conferred on him/her under Rule 107(1)(D-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

### DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No -1502, "B" Wing, Aadiya Avenue V.P.Road, Topiwala Wadi, Girgaon, Mumbai 400004

The Judgement Debtor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the above mentioned property and any dealing with the property will be subject to the charge of The Malad Sahakari Bank Ltd., Mumbai for an amount of Rs. 40,79,964.00 (Rupees Forty Seven lakhs Seventy Nine Thousand nine Hundred Sixty Four Only) including Govt Surcharge as on 30/04/2025 plus further interest, penal interest and other charges thereon w.e.f. 01/05/2025.

Date : 14/05/2025 For The Malad Sahakari Bank Ltd.  
Place : Mumbai Sd/-  
Officer/ Manager.

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, we are investigating and verifying the right, title and interest of (i) Anup Mohanlal Motwani, age 65 years, holder of PAN: AFPM9326C, and (ii) Preeti Anup Motwani age 62 years, holder of PAN: ANPMM7988A, both adults, of Mumbai Indian Inhabitants and having their address at D-62, Cozihom, 251, Pali Hill, Bandra (West), Mumbai - 400 005 (collectively "Owners"), in respect of the property (collectively "Premises") more particularly described in the Schedule hereunder written.

All persons / entities including *inter alia* any individual, Hindu Undivided Family, a company, bank/s and/or financial institution/s non-banking financial institution(s), trust, a firm, an association of persons or body of individuals whether incorporated or not, lender(s), creditor(s) and/or authority having any claims, objection, right, title, benefit, interest, share and/or demand of any nature whatsoever in respect of the Premises or any part thereof by way of sale, transfer, exchange, bequest, equitable easement, pledge, lease, sub-lease, assignment, allotment, lien, its pendens, muniment, covenant, release, relinquishment, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, occupation, possession, family arrangement / settlement, decree or order of any court of law, contracts / agreements, partnership, development rights, project management agreement, development management agreement, FSI consumption, or TDR, memorandum of deposit of title documents, mortgage, charge, security and/or any liability and/or any writing and/or any arrangement and/or any commitment or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing, along with documentary proof thereof, to the undersigned within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, our client shall proceed with acquiring the Premises as if such right, title, benefit, interest, claim, share and/or demand in the Premises, shall be deemed to have been waived, released, relinquished and/or abandoned and it shall be deemed that no such right, title, benefit, interest, claim, share and/or demand exists in respect of the Premises.

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

(Description of Premises)  
5 (five) shares of INR. 50/- (Indian Rupees Fifty Only) each bearing nos. 676 to 680 (both inclusive) and comprised in Share Certificate No. 136 dated 15<sup>th</sup> January, 1972 issued by the Cozihom Co-operative Housing Society Limited and (i) residential flat bearing no. D/62, admeasuring approximately 830 square feet carpet area, (ii) 354 square feet open terrace area aggregating to 1,184 square feet on the 6<sup>th</sup> (sixth) floor in the D Block in the building known as "Cozihom" standing on all that piece and parcel of land bearing Plot No. 251 bearing CTS No. C/1149 of the Revenue Village Bandra, T.P.S. III situate, lying and being at Pali Hill, Bandra (West), Mumbai - 400 050 together with 1 (one) stilt car parking space bearing no. D2

Dated this 20<sup>th</sup> day of May, 2025.

For  
**LEXICON**  
**LAW PARTNERS**  
ADVOCATES & SOLICITORS

Sd/-  
Partner  
Mulla House, 4<sup>th</sup> floor,  
51, M. G. Road,  
Fort, Mumbai - 400 001.  
Email id: [objections@lexiconlaw.in](mailto:objections@lexiconlaw.in)

**KALAMBOLI BRANCH**-Shop No.20.21& 22, Krishna Towers, Sector-5e, Plot No.12-13, Kalamboli, Navi Mumbai, Dist: Raigad, Maharashtra 410 218 TEL: No.022-2742192, EMAIL- KALAMBOLI.RAIGAD@BANKOFINDIA.CO.IN

To  
**Mr. Dattatray Shripati Bansode**  
E-2/9, Yugantika Complex, Shantimiketan CHSL Sukhapur, New Panvel- 410206 Taluka Panvel District Raigad Sir

**Re: NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002.**

1. You are aware that the Bank has granted various credit facilities aggregating to an amount of Rs. 4,99,400.00, to **Mr. Kashinath Brankishor Roy (principal debtor)**, for which you stood as guarantor and executed letter of guarantee dated **04.02.2008** guaranteeing the due repayment of the said amount by the Principal Debtor and all interest, cost, charges and expenses due and accruing thereon. The details of various credit facilities granted by the Bank and the amounts outstanding dues thereunder as on the date of notice are as under:

Nature of Facility	Sanctioned Limit	Outstanding dues
Home loan	Rs. 4,99,400.00	Rs. 4,57,637.00

- As the principal debtor has defaulted in repayment of his/her/theirs/its liabilities, we have classified his/her/theirs/its dues as Non-Performing Asset on 29.12.2022 in accordance with the directions or guidelines issued by the Reserve Bank of India.
- As stated herein above, in view of the default committed by the principal debtor, you as the guarantor became liable jointly and severally for the said debt.
- For the reasons stated above, we invoke your guarantee and hereby call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank Rs. 4,57,637.00 (contractual dues upto the date notice) with interest @10.40% p.a. compounded with monthly rests within 60 days of receipt of this notice failing which we will be constrained to initiate legal action against you including by filing appropriate legal proceedings against you before Debts Recovery Tribunal/ Court for recovery of the said amounts with applicable interest from the date of the notice till the date of actual realisation along with all costs, expenses etc. incidental thereto.

Yours faithfully,

NAME: Prafulla Kumar  
DESIGNATION: Chief Manager  
AUTHORISED OFFICER

Place: Kalamboli  
Date: 02.05.2025

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, we on behalf of our clients, are investigating the title of Sunel Madhukar Joshi in respect of immovable property more particularly described in the Schedule hereunder written and hereinafter referred to as the "Property". Any person/s and/or entities having any share, right, title, benefit, interest, claim or demand against or to the Property mentioned in the Schedule whether by way of sale, assignment, bequest, charge, gift, exchange, encumbrance, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, partition, care taker basis, mortgage, lien, transfer, trust, inheritance, succession, easement, maintenance, order/deed/judgement of any Court, occupation, possession, family arrangement/settlement, its pendens, option agreement or any kind of agreement or understanding or otherwise whatsoever in, to or upon the Property or any part thereof are hereby required to give notice of the same in writing along with supporting documentary proof based on which such claim is being raised, to the undersigned at Office No. 61-62, 6th Floor, Free Press House, 215, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 and/or email: [naresh@dclo.in](mailto:naresh@dclo.in) within 14 (fourteen) days from the date hereof, after which any such right, claim or demand, if any, shall be considered as waived and abandoned.

### THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

(Description of the 'Property')

ALL THAT right, title and interest in Residential Flat bearing Flat No. A-2302 admeasuring about 1467 sq. ft. carpet area equivalent to 136.28 sq. mtrs. carpet area on the 23rd Floor in Wing A of the building known as "Lodha Marquise" situate at Lodha Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 along with the exclusive right to use 3 (Three) Car Parking bearing Nos. P6-071, P6-072 and P6-073 in the Podium of building "Lodha Marquise" together with the transfer of membership of Marquise Co-operative Housing Society Ltd. bearing reg.no MUM/WG-S/HSG/(TC)/10004/2021-22/2021, which building is constructed on the Land bearing C.S. No. 464 of Lower Parel Division within the Registration District of Mumbai City.

Dated this 20th day of May 2025. For M/s. Dhruve Liladhar & Co.

Place: Mumbai Sd/-  
Naresh H. Chheda  
(Partner)  
Advocates, Solicitors & Notary

**KALAMBOLI BRANCH**-Shop No.20.21& 22, Krishna Towers, Sector-5e, Plot No.12-13, Kalamboli, Navi Mumbai, Dist: Raigad, Maharashtra 410 218 TEL: No.022-2742192, EMAIL- KALAMBOLI.RAIGAD@BANKOFINDIA.CO.IN

To  
**Mr. Amin Tanaji Mane**, Flat no. 101, A wing, Trivani Dhara, Plot no 109/110 Sanpada, Navi Mumbai 400705 District Thane Sir

**Re: NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002.**

1. You are aware that the Bank has granted various credit facilities aggregating to an amount of Rs. 4,99,400.00, to **Mr. Kashinath Brankishor Roy (principal debtor)**, for which you stood as guarantor and executed letter of guarantee dated 04.02.2008 guaranteeing the due repayment of the said amount by the Principal Debtor and all interest, cost, charges and expenses due and accruing thereon. The details of various credit facilities granted by the Bank and the amounts outstanding dues thereunder as on the date of notice are as under:

Nature of Facility	Sanctioned Limit	Outstanding dues
Home loan	Rs. 4,99,400.00	Rs. 4,57,637.00

- As the principal debtor has defaulted in repayment of his/her/theirs/its liabilities, we have classified his/her/theirs/its dues as Non-Performing Asset on 29.12.2022 in accordance with the directions or guidelines issued by the Reserve Bank of India.
- As stated herein above, in view of the default committed by the principal debtor, you as the guarantor became liable jointly and severally for the said debt.
- For the reasons stated above, we invoke your guarantee and hereby call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank Rs. 4,57,637.00 (contractual dues upto the date notice) with interest @10.40% p.a. compounded with monthly rests within 60 days of receipt of this notice failing which we will be constrained to initiate legal action against you including by filing appropriate legal proceedings against you before Debts Recovery Tribunal/ Court for recovery of the said amounts with applicable interest from the date of the notice till the date of actual realisation along with all costs, expenses etc. incidental thereto.

Yours faithfully,

NAME: Prafulla Kumar  
DESIGNATION: Chief Manager  
AUTHORISED OFFICER

Place: Kalamboli  
Date: 02.05.2025

**JET FREIGHT**  
THE WAVE OF RELIABILITY & PERFORMANCE

**JET FREIGHT LOGISTICS LIMITED**  
CIN: L63090MH2006PLC161114  
Regd. Office: C/706, Pramukh Plaza, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai-400099. Ph: +91-22-61043700  
Email: [ir@jfl.com](mailto:ir@jfl.com) Website: [www.jfl.com](http://www.jfl.com)

### NOTICE

Shareholders are hereby informed that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("IEPF Rules"), each as amended from time to time, Individual Intimation letters have been dispatched by the Company at the latest address available to all the concerned members, whose dividend amount have been remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, giving them an opportunity to claim the said dividend latest by 31st July, 2025.

Shareholders are requested to note that the Interim Dividend declared during the financial year 2018-19 which remain unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be created to the IEPF on 11th September, 2025. The corresponding shares (if any) on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedures set out in the Rules.

The details of such unpaid or unclaimed dividend liable to be transferred to IEPF are also available on the website of the Company at [www.jfl.com](http://www.jfl.com).

Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the Interim Dividend declared during the financial year 2018-19 or before 31st July, 2025, failing which the Company, with view to adhering with the requirements of the IEPF Rules, shall transfer the Interim Dividend for the financial year 2018-19 and corresponding shares (if any) to the IEPF at appropriate date without any further notice.

No claims shall lie against the Company in respect of the said dividend in relation thereto, once transferred to IEPF, the said dividend in relation thereto, may be claimed from IEPF by complying with the procedure prescribed in the IEPF Rules and submission of E-form IEPF 5.

For further information, concerned shareholders may get in touch with the Company at the above mentioned Corporate office address or with the Registrar and Share Transfer Agents of the Company, Bigshare Services Pvt. Ltd, Unit EPL Ltd., Office No: S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093. Tel: 022-62638200/222/223. Email: [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com), website: [www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com)

For JET FREIGHT LOGISTICS LIMITED

PLACE: MUMBAI Sd/-  
DATE: 20th May, 2025 Anmol Ashvin Patni  
Company Secretary & Compliance Officer

**Kolhapur Municipal Corporation**  
**PUBLIC WORKS DEPARTMENT**  
**Corrigendum 4 for Tender Notice 10**  
**Dt. 22/04/2025**

Online tender through E-Tendering system [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) in the above said tender is extended up to 22/05/2025 at 3.30 PM. Tender Opening Date 26/05/2025 at 4.00 PM. Terms and conditions remains same as per main tender documents. Date 19/05/2025.

Sd/-  
City Engineer  
Kolhapur Municipal Corporation  
Kolhapur

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that my client, **Shri Jaikumar Dashrath Jaya**, has instituted a suit bearing Regular Civil Suit No.86/2014 in the Court of the Civil Judge [J.D.], Ulhasnagar, in respect of property / land mentioned herein under, situated at Village: Kharvai, Taluka: Ambernath, District: Thane, for cancellation of the Gift deed executed by **Smt. Shubhangi Dashrath Jaya** in favour of **Shri Dilip Dashrath Jaya**

Survey No.	Hissa No.	Area (H-R-P)
70	8	0-13-0
71	1	0-54-06 Pot Kharab. 0-11-09 Total 0-65-15

It has also come to the knowledge of my client that **Shri Dilip Dashrath Jaya** is intending to dispose of the above property along with the following additional properties of Village Kharvai, to intending purchasers:

Survey No.	Hissa No.	Area (H-R-P)
27	4	0-01-0 Pot Kharab 0-01-0 Total 0-02-0
27	6A	0-05-0
69	4	0-40-0

NOTICE is hereby given to the general public that nobody should deal with **Shri Dilip Dashrath Jaya** and/or his agents, representatives, assignees, etc., in respect of the aforesaid properties. Any person entering into a transaction in respect of the aforesaid properties after publication of this notice shall be doing so entirely at their own risk and consequences, and such transaction shall not be binding on my client.

Office: Sterling Tower, Syndicate Bus Stop,  
Murbad Road, Kalyan [W] Dist. Thane Off. Time: Sd/-  
Morning 9.30 to 11.00 Evening 7.30 to 9.30 Adv. Yatin V.Gujrathi

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the Original Lease Deed dated 5th December 1995 duly registered in the office of Joint District Registrar (Class-II) at **Sr. No. BMM-35/1996** executed between Rendezvous Estates Private Limited (Lessor) and Unique Estates Development Company Limited (Confirming Party) and Mr. Jitendra Amritlal Sheth (Lessee) along with Original receipt has been misplaced and not traceable.

Accordingly, we have filed an online police complaint with Greater Mumbai Police on 07/03/2025 under **Lost Report No.: 30107-2025**. If the subject document is found by anyone, kindly inform to **Ms. Sunali Rathod, Mr. Sammeer Jitendra Sheth, and Mr. Yash Dalal**, being legal heirs of **Mr. Jitendra Amritlal Sheth** at Contact No. +91 9820053343 and return the original document at 501, Jannabhoomi Chambers, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai, Maharashtra - 400001.

### Description of the property pertaining to the

#### lost Original Lease Deed

ALL THAT piece or parcel of sub-divided land having a net area of 1926 square yards (i.e. 1610.32 square meters) or thereabouts and being Plot No. 20 and forming part of the larger plot of land bearing Final Plot Nos. 50 and 51 (Part) of T.P.S. I and C.T.S. Nos. 28/50 and 51B/6 at **Village Tungarli, Lonavala** in the Taluka and Registration Sub-District of Maval and in the District and Registration District of Pune bearing Survey Nos. 120 and 120A and Survey No.121 Hissa No. 2 of Village Tungarli. The said sub-divided Plot No. 20 is bounded as : **North** : C.T.S. No. 26/53; **South** : Partly by sub-plot 21 bearing CTS No. 28/50+51B/21 and partly by road (Layout); **East** : Partly by sub-plot 19 bearing CTS No. 28/50+51B/19 partly by road (Layout); **West** : CTS No. 28/51.

Ms. Sunali Rathod, Mr. Sammeer Jitendra Sheth, and Mr. Yash Dalal Address: 501, Jannabhoomi Chambers, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai, Maharashtra- 400001.  
Dated this 19th day of May, 2025.

**Bank of Baroda**  
Ballard Estate Branch, Ground Floor,  
Orient House, Adi Marzban Road,  
Ballard Estate, Mumbai, 400001  
022 4212 0701 to 16 887990412

### Possession Notice (For Immovable Asset)

WHERE the undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 04/03/2025 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower Mr. KOLANGARA BALACHANDRAN KURUP (Borrower) and Mrs. JAYASHREE BALACHANDRAN KURUP (Co-borrower) to repay the amount mentioned in the notice being Rs. 29,32,895.19/- (Rupees. Twenty nine lakhs thirty two thousand eight hundred ninety five rupees nineteen Paise only) as on 28/02/2025 (inclusive of interest up to 28/02/2025) plus unapplied / unsecured interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and Guarantor and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the security interest (Enforcement) Rule 2002 on this 14th Day of May of the year 2025.

The borrower and guarantors and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs., 29,32,895.19 -/- (Rupees. Twenty nine lakhs thirty two thousand eight hundred ninety five rupees nineteen Paise only) as on 28/02/2025 (inclusive of interest up to 28/02/2025) and interest thereon. The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

### Description of the Movable/Immovable Asset:

Flat No. 204, 205 & 206, 2nd Floor, Raval Tower Building, Plot No. F-25 to F-27, Village- Oshiwara, Near Sundervan Complex, Off Link Road, Andheri West, Mumbai, 400053

Plot Boundaries:  
East: Open Plot  
South: ND Trishul Building  
West: Red Cross Building  
North: Sundervan Complex Road

Date :- 14.05.2025  
Place :- Mumbai

Authorized Officer  
BANK OF BARODA

Government of India  
Ministry of Finance and Company Affairs  
Department of Economic Affairs, (Banking Division)  
**MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 1**  
MTNL Bhavan, 2nd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai 400 005.  
FORAM NO 16  
ATTACHMENT WARRANT  
IN  
Recovery Proceeding No. 58 of 2024

Exhibit No. 10  
Next Date: 26/06/2025

IDBI Bank ...Certificate Holder  
Versus ...Certificate Debtor

To,  
Whereas You Defendants have failed to pay the sum of Rs. 25,40,197.07 (Rupees Twenty Five Lakhs Forty Thousand One Hundred Ninety Seven & Paise Seven only) along with interest and cost payable by you as per the Recovery Certificate in O.A. No. 119 of 2023 Drawn up by the Presiding Officer, Debt Recovery Tribunal No I Mumbai. The property mentioned below is attached by the undersigned in the above matter and the charge has been created.

It is ordered that you are hereby prohibited and restrained until the further order of the undersigned from transferring or charging the under mentioned property/ies in



**अन्वीकृती**  
ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या टापांच्या छापणा किंवा सत्यतेसाठी नमूदविलेली कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातिय कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी सतः चौकशी करावी. किंवा तांबांचा सल्ला घेण्याबाबत वाचकनाम संपर्कवाचने घेते.  
ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये कोणत्याही त्रयत्वाकित मिश्रणानु करणाऱ्या किंवा बदनामीकारक मुद्रकशायरी किंवा त्यामधील टापांच्यावरील भावना किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा चौकशीची विषयी न्यायालयात किंवा न्यायाधिकारपत्र नसावकित्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोग्रामर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वनी जाहिरातदाराने असेल ज्यामध्ये नमूदविल्ली कोणतीही भूमिका असणार नाही.

## CHANGE OF NAME

### NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM NISARG LALIT SANGHVI TO NISARG LALIT KUMAR SANGHVI AS PER AADHAR CARD NO: 929261870476. CL-50177

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRA HARICHANDRA BHAGAT TO MAHENDRA HARISHCHANDRA BHAGAT AS PER AADHAR CARD NO: 3586 8246 1090. CL-50178

I HAVE CHANGED MY NAME FROM HARSHIDA DAFARI TO HARSHIDABEN DAFARI AS PER AFFIDAVIT CL-286

I HAVE CHANGED MY NAME FROM M NITHYA S M NELSON TO NITHYA NELSON AS PER DOCUMENTS. CL-555

I, N02788159-K, HAV. VETAL UTTAM KHASHABA R/O BANWADI COLONY, KARAD, DIST--SATARA HAVE CHANGED NAME OF MY SON'S FROM SHUBHAM TO VETAL SHUBHAM UTTAM AND FROM SAHEEL TO VETAL SAHEEL UTTAM VIDE AFFIDAVIT DATED 08 MAY 2025 BEFORE THEHSILDAR,RATNAGIRI. CL-560

I, MANJULA SPOUSE OF NO 139458287L, NK. LOLAM MADHUKAR SHANTARAM RESIDENT OF VILL---KONDE -POST--SHIRAL,TAL--CHHPLUN, DIST--RATNAGIRI HAVE CHANGED MY NAME FROM MANJULA TO MANJULA MADHUKAR LOLAM VIDE AFFIDAVIT DATED 13/05/2025 BEFORE EXECUTIVE MAGISTRATE, CHHPLUN. CL-560 A

I, WACHHLA BAI SPOUSE OF NO 4537204L, SEP. HARI GAMARE RESIDENT OF VILLAGE -KALAMBANI BK TEH--KHED.HAVE CHANGED MY NAME FROM WACHHLA BAI TO VATSALA HARI GAMARE AND MY DATE OF BIRTH IS 01/08/1945 VIDE AFFIDAVIT DATED 13/05/2025 BEFORE EXECUTIVE MAGISTRATE, KHED. CL-560 B

**OSBI स्टेट बँक ऑफ इंडिया**  
रिजनल ब्रिडनेस ऑफिस बोरिवली  
मोंगेअपार्टमेंट, १ला मजला, एम व्ही पटेल रोड, गोकुळ रेस्टॉरंट वर, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००१२.  
**सोने लिलाव सूचना**  
विशेषतः कर्जदार आणि सामान्य नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, गणरा ठेवलेली सोन्याच्या दिनांिकाचे खालील शाखेत दिलेल्या टापाखेड जवळील लिलाव करण्यास प्रस्तावीत आहेत. सदर लिलाव आहे या शाखेक वाचता नोंदीकृत जाणवारे सूचना कस्कीही त्यांचे कार्याच्या रकमेचे प्रदान करण्यास अशक्यशी उरले आहेत. जर ठिकाण किनांका (काही असल्यास) बदलल्यास लिलाव घेण्यात येणाऱ्या ठिकाणी प्रकाशित करण्यात येईल, **लिलाव न झालेले सोन्याचे दिनांक लिलाव घेण्यात येणाऱ्या ठिकाणी प्रकाशित तपशिलानंतर त्यागतानतऱ्या कामकाजाच्या दिवशी घेण्यात येईल.**  
**संदर लिलाव २६.०५.२०२५ ते ३१.०५.२०२५ रोजी स. १० पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुढील शाखेत घेण्यात येणार आहे.**

**बोरिवली पश्चिम** : आंगोरा ब्रिडनेस प्लाझा, १ला आणि २रा मजला, बोरिवली फ्लायओव्हरसमोर, बोरिवली पश्चिम, ८८५८६४५२३५. **मालाड पश्चिम**: मातु छाया इमा., एव्हरशाईन नगर, लिंक रोड लगत, मालाड (५) - ९६७४७९३४४८. **कांदिवली पश्चिम शाखा** - लक्ष्मी प्रभु इमारत, शांतीलाल मोदी रोड, भाटिया नगर, कांदिवली पश्चिम-९१२०७७४८४. **कांलाड पूर्व शाखा** : ५/६/७, खंडेलाल हाऊस, पोहार रोड, मालाड (पूर्व) - ९८३२८३५२३४. **बोरिवली पूर्व**: राज हिल टॉवर, पहिला मजला, राज डोंगरी, कांदर रोड १ ते ५, बोरिवली पूर्व-७५०६४०२३५५. **वड्लार बोरिवली (५)**: त्रिशाला टॉवर, अमरकांत शा मार्ग, वड्लारा नाका, बोरिवली (५) - ९८६९७३३१३९. **एव्हरशाईन नगर मालाड पश्चिम**: मातु छाया इमा., एव्हरशाईन नगर, लिंक रोड लगत, मालाड पश्चिम ९६७४७९३४४८. **शंकर गड्डी कांदिवली (५)** : बुटिंट क्र. १/१६, तळमजला, संजार एनक्लेव्ह, एम व्ही रोड, कांदिवली (५) ९७४०३५४४५५. **खुर्हाड (मालाड)**: शाह ट्रेड सेंटर, तळ मजला, राणी सीती मार्ग, मालाड (५) - ९१८०९८४४०८. **मोराई शाखा** : दुकान क्र. २,३४ आणि ८, मोराई शिव सीएचएस प्लॉट क्र. ७२, आरएससी ४८, पेन्सी गार्डन समोर, बोरिवली पश्चिम ९३२१२८०४४५. **ठाकूर गाव कांदिवली पूर्व**: गोकुळ रेसिडेन्सी, दुकान क्रामांक २६ ते ३१, ठाकूर गाव, कांदिवली (५) -९८०६९३७३७८. **दहिसर पश्चिम**: दुकान क्र. १ ते ५, तळमजला, गुरुकुल सीएचएस लिमिटेड, जे एस रोड, दहिसर पश्चिम-९०१३३३३१२. **आय सी कॉलनी**: रेस्ट पार्क सीएएसएल, होली कर्नल रोड, आयसी कॉलनी बोरिवली पश्चिम-९८११२७४७३१. **१० फीट डाऊ ठाकूर कॉम्प्लेक्स**: शाप क्र. ४२१, जासमिनी को-ऑप हाउस सोसा, १० फीट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व - ७६०००५७३४४८. **नॅन्सी कॉलनी बोरिवली (५)**: युनिट क्र. २६ ए, बी. सी, १ए विंग, आनिडाटा टॉवर, नॅन्सी कॉलनी बोरिवली पूर्व-९८५८७७४४३८. **संत मयार**: संत भवन नगर, मालाड जिम्हाना ९८३३८३३७५५. **११ चिक्कावाडी बोरिवली (५)**: १६-१९, प्रणाम सीएएसएम, चिक्कावाडी, बोरिवली (५), ७६००८८६४४४. **मद एअरफोर्स** : बिल्डिंगा पी १८० एअरफोर्स स्टेशन मड, मालाड (५). - ८८०६१५७४३८८. **ए१ ओम सदन हाऊ कॉम्प्लेक्स**: ए-१ ओम सदन एव्हली रोड, प्लॅटफॉर्म क्र. १ जवळ, बोरिवली (५) ८८०६३३०८५६.

प्राधिकृत अधिकारी  
स्टेट बँक ऑफ इंडिया करीता

**एबीएम नॉलेजवेअर लि.**  
सीआयएट : एल ६७१९-एएमए ११९१३३३३३३३८  
नोंदीकृत कार्यालय : पृणीएण हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंक रोड, वांद्रे (पश्चिम ), मुंबई ४०० ०५०.  
फोन : ९१ २१२-२४२९० १३००, फॅक्स : ९१ २२-४२१० १७०१  
ईमेल : ggovernance@abmindia.com | www.abmindia.com

### सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)  
ऑथॉरिटीकडे कंपनीच्या स्टॉक टिकीट्स असेईन होतानासाठी

#### कंपनीच्या भागधारकांना सूचना

कंपनीच्या भागधारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २१४ (६) सहकाराने वेळोवेळी केली सुधारणानुसार प्रभावी किंमि व्यवहार मंगलाद्वारा अधिभुक्ति इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (आयईपीएफ) अंतर्गत, ट्रान्सफर अँड रिफंड) रूळ, २०१६ ("रूल्स") च्या तसुदींना अनुसरून सात (७) क्रमवार वर्षांकरिता प्रदान केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभग्राह्यांच्या संदर्भातील सर्व शेअर्स कॅश स्ट्रक्चरकडून त्यापुढि इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथरिटी ("आयईपीएफ") च्या डिस्ट्रीट खाल्यामध्ये ज्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे केल्या वर्ष २०१७-२०१८ पासून सात (७) क्रमवार वर्ष किंवा अधिक करिता रोड किंवा दावा न केलेल्या लाभग्राह्यांच्या (अंतिम लाभग्राह्यांच्या संदर्भात सर्व इंडिटी शेअर्स रस्सनुसार आयईपीएफ अकाउंटमध्ये हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

सदर रूल्सना अनुसरून कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तीक प्रेे पाठवली आहेत, जे पाठविलेले योग्य काळीस करण्यासाठी रिजस्टर्ड पोस्टाने ११ मे, २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. आयईपीएफ सस्पेन्स (डिस्ट्रीट) खाल्यामध्ये हस्तांतरित होण्याच्या संभव असलेल्या शेअर्सचा तपशिल कंपनीची वेबसाईट [www.abmindia.com](http://www.abmindia.com) येथे देण्यात आला आहे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की काही असल्यास अशा शेअर्सवरील उार्जित सव लाभंभार आयईपीएफ सस्पेन्स (डिस्ट्रीट) खाल्यामध्ये हस्तांतरित द्यावयात लाभांश आणि शेअर्स दोन्हीचा रूस्समधील विहित प्रक्रियेचा अवलंब करून आयईपीएफ ऑथॉरिटीकडून त्यांना परत मिळविण्यासाठी दावा करता येईल.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ सस्पेन्स (डिस्ट्रीट) खाल्यामध्ये हस्तांतरित होण्यास सव आहे त्या संबंधित समवागधारांणी नोंद घ्यावी की, कंपनी रस्सनुसार आयईपीएफ सस्पेन्स (डिस्ट्रीट) खाल्यामध्ये असेल हस्तांतर करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ रोड अथवा प्रमाणपत्राच्या ऐवजी प्रतिस्िपी शेअर प्रमाणपत्र जारी करणे आणि असे जारी केलेयाव मूळ शेअर प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंदीकृत आहे ते आयआयएफ टू हौलस आणि अपरक्राम्य मानण्यात येईल. पुढे डिस्ट्रीट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी ते डिस्ट्रीटवरीलच्या मरतीने हस्तांतरित करण्यात येतील. सदर संदर्भात वेबसाईटवर अपलोड केलेला तपशिल हा आयईपीएफ सस्पेन्स (डिस्ट्रीट) खाल्यामध्ये शेअर्सच्या हस्तांतरणमासाठी भागधारकांना पुेशी सूचना समजण्यात यावी.

कंपनीला १९ ऑगस्ट, २०२५ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कंपनीला कोणतीही माहित प्राप्त न झाल्यास कंपनी समवाग आयईपीएफ सस्पेन्स (डिस्ट्रीट ) खाल्यामध्ये शेअर्सच्या हस्तांतराणी कार्यावली आणि आयईपीएफ सस्पेन्स (डिस्ट्रीट ) खाल्यामध्ये हस्तांतरित द्यावयात लाभांश रक्कम आणि शेअर्सच्या संबंधित कंपनीच्या विविधादा दावा करता येणार नाही.

कोणत्याही चौकशीसाठी भागधारक कंपनीचे रिजस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट एमएयूएफजी ईनस्टाईम स्ट्रॉट्स् लिमिटेड (पुढील: लिंक इनस्टाईम इंडिया प्राइव्हेट लिमिटेड) सी, १०१, २४७ पल्ल, एलबीएच रोड, विक्रान्डी (पश्चिम), मुंबई-४००००३, फोन क्र. ४११-०२२४१९८६०००, फॅक्स क्र. ४११-२२-२८२७७२७०, ईमेल आयडी [rm.helpdesk@in.mnps.mvuf.com](mailto:rm.helpdesk@in.mnps.mvuf.com) किंवा कंपनी सेक्रेटरी यांच्याशी [cs@abmindia.com](mailto:cs@abmindia.com) येथे संपर्क साधू शकतात.

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड करिता

सही/-

(सारिका घाणेकर)

दिनांक : मुंबई

दिनांक : २०/०५/२०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

## CHANGE OF NAME

I,VANITA SPOUSE OF NO 2755099, HAV. ANANT KADAM RESIDENT OF VPO--JAMAGE, TAL--KHED HAVE CHANGED MY NAME FROM VANITA TO VANITA ANANT KADAM AND MY DATE OF BIRTH IS 01/01/1949 VIDE AFFIDAVIT DATED 14/05/2025 BEFORE EXECUTIVE MAGISTRATE, KHED. CL-560 C

I,VIMAL SPOUSE OF NO 1554905P, SEP,MAHADEO SHIVRAM GHANEKAR RESIDENT OF VPO--SUKAVALI, TAL--KHED HAVE CHANGED MY NAME FROM VIMAL TO VIMAL MAHADEV GHANEKAR AND MY DATE OF BIRTH IS 17/10/1970 VIDE AFFIDAVIT DATED 14/05/2025 BEFORE EXECUTIVE MAGISTRATE, KHED. CL-560 D

I, NITA SPOUSE OF NO 2788159-K, HAV. VETAL UTTAM KHASHABA R/O BANWADI COLONY, KARAD, DIST--SATARA. HAVE CHANGED MY NAME FROM NITA TO NEETA UTTAM VETAL VIDE AFFIDAVIT DATED 02 MAY 2025 BEFORE THEHSILDAR,KARAD CL-560 E

I, HEREBY MAKE AN ANNOUNCEMENT THAT I, MANN BHUPENDRA DEPHIYA, AGE 20 YEARS OLD,RESIDING AT 655,PERAS DARSHAN, GURAV NAGAR, NEAR SURUCHI HOTEL,PIMPALBHAT CHENDHRE,ELALIBAG,RAIGAD,MAHARAS HTRA40221, HAVE CHANGED MY NAME FROM MANN BHUPENDRA DEPHIA AS IN PASSPORT BEARING NO L 2870940 TO MY CORRECTED NAME AS MANN BHUPENDRA DEPHIYA AS PER MY LEGAL DOCUMENTS VIDE ADHAR CARD,PAN CARD AND DRIVING. LICENSE. AS PER THE ADHAR CARD NO IS 9585 9887 3641. CL-560 F

I HAVE CHANGED MY NAME FROM ARTI NAVMITLAL THAKKAR TO AARTI VIRENDRA OZA AS PER DOCUMENTS. CL-570

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD ZAID NASEER SHAIKH TO MOHAMMED ZAID NASEER AHMED SHAIKH AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2552760). CL-570 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SALMA MUZAFFAR SAYED TO SALMA MUZAFFER HUSSAIN SAYYED AS PER DOCUMENTS. CL-570 B

I HAVE CHANGED MY NAME FROM SUSHAMMA JACOB P TO SUSHAMMA JAMES KARIMPALLI, AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2554348). CL-570 C

I HAVE CHANGED MY NAME FROM SUSHAMMA JAMES TO SUSHAMMA JAMES KARIMPALLI AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2554336). CL-570 D

I HAVE CHANGED MY NAME FROM MS. MAYA DAMODAR KURPANE TO MRS. MAYA SAGAR WAGHAMARE AS PER DOCUMENTS. CL-571

NOTICE				
NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited) Reg. Off. Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (E) Mumbai-400099				
Notice is hereby given that the following share certificate have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificate in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof				
Name of Holder	Folio No.	No. of shares (Rs./1/-Folio)	Certificate No.	Distinctive Nos.
Mrs. Kamla Punamchar Shah	HLL2947524	740	5269493	1154257311-1154258050
Place:Mumbai Date:20/5/2025				

<b>HDFC BANK</b>
We understand your world
<b>एचडीएफसी बँक लिमिटेड</b>
नोंदीकृत कार्यालय : एचडीएफसी ब्रम्क - एल 55920M11994PLC080613
[सचिवीत असेईन ब्रम्क : १६६६२०५२-९५७२२१०० १०] मुंबई - ४०० ०१३.
[ई-मेल :shareholder.grievances@hdfcbank.com] [वेबसाईट :www.hdfcbank.com]
[ट्रुलकी नं : ०८2 39760001 / 0012]

### सूचना

याद्वारे ही सूचना देण्यात येते की, खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हप्तले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजोगे नाहीत असे सूचित करण्यात आलेले आहे आणि नोंदीकृत मागावरकनी प्रतिस्िपी शेअर प्रमाणपत्र निर्मितीत कंपन्यावरील की कडे असे केलेले आहे.

अनु. क्र	एच/एफ क्र	भागधारकांची नावे	विभिन्न क्रमांक पासून पर्यंत	प्रमाणपत्र क्रमांक	शेअरची संख्या
१	०२५०६३०	सुखदेवसिंह सिंह सुकुमार	७२०८७११-७२०८७१७०	४१४९१	१०००
२	०२५०६३०	नामा रावत जायनवेडी वसंतदा	७०५६२१०-७०५६२१००	४८८२४	१०००

कोणत्याही व्यक्तीस असा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे याच्याशी संबंधित कोणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीची सर्व आसतांरीत दावेनास आल्यास हस्तांतरण एन्क्लेचर आणि प्रभावकाळे बदलल्यात मनुष्यजे डेनमॉन्स्ट्रेशन ब्रिडनेस सोल्युशन्स लिमिटेड, प्लॉट नं. १-५ पार्क वी, ब्रॉड लेन पश्चातवाडी, मॅन्ड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०१३, लिखित स्वरुपात सरकारी दावे या सूनेच्या जाहरीती पासून १५ दिवसांमध्ये जखल करणे पाहिजेत. त्यानंतर असा प्रभावकाळ घेण्यात येईल जाणार नाहीत आणि प्रभावक जानेवारी २५, २०२२ रोजीच्या सेबी सल्लुल्लर ष्टा SEBI/VO/MRSD/ MIRS0\_RTAMB/P/CIR/2022/8 च्या अनुसार निश्चितीतून जारी करतील. निश्चितीतून हे आणवे प्रभावक मनुष्यजे डेनमॉन्स्ट्रेशन ब्रिडनेस सोल्युशन्स लिमिटेडबद्दल घाबरेले. यानुसार, मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द करण्यात येईल. प्रतिस्िपी शेअर प्रमाणपत्र जारी केव्हापरतून, कोणत्याही व्यक्तीने मूळ शेअर प्रमाणपत्राच्या व्यवहार केव्हास त्यानी तो स्वतःच्या जोडिवेकरत करला आणि बँक कोणत्याही मार्गे त्यावरील जबाबदार वसूल करीत नाही.

<b>एचडीएफसी बँक लिमिटेड</b> साठी
सही/-
<b>अजय भारगवाल</b>
दिनांक : १९.०५.२०२५
कंपनी सचिव, पद मनुष्य-सचिवालन आणि पद देखरेख

**ताबा सूचना**  
(स्थायर मालमतेसाठी)  
निम्नस्वाक्षरीकार सम्मान कंपिटल लिमिटेड चे (CIN:L65922DL2005PLC136029) (यापुढी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होे) सिम्बोरीटडाइजेनर अँड रिस्कन्व्हरन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्सिम्ट ऑफ सिम्बोरीटी इंटेरेस्ट एव्हेट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **02.06.2021** रोजी नुसतेच मरुद केलेली आणि अधिक रक्कम रु. **179,153.56 (रुपये सतरा लाख नऊ हजार एकशे त्रेषार आणि छप्पर पैसे फक्त)** साठी कर्ज खाले क्र. HHETHN00362457 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **31.05.2021** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यन्ती मागणी, सूचना कर्जदार श्री.विकास विष्णु अडवरे आणि **श्रीमती हिराबाई विष्णु अडवरे** यांना कलम 13 (१) वर सिम्बोरीटी इंटेरेस्ट (एफोर्सिम्ट) रूळ, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारत जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपायशी उरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर काढाबाबे कलम 13 ची उप कलम (4) सह सिम्बोरीटी इंटेरेस्ट (एफोर्सिम्ट) रूळ, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारत खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकारने ताबा

**15.05.2025** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारवार सम्मान कंपिटल लिमिटेड (यापुढी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होे) ची कर्ज आकारणी क्र. **179,153.56 (रुपये सतरा लाख नऊ हजार एकशे त्रेषार आणि छप्पर पैसे फक्त)** पुढील व्याज 31.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदाराचे लक्ष कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उल्लब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

**स्वावर मालमतेचे वर्णन**  
प्लॅट क्र. 604, चर्दई क्षेत्र मोजामप 485.18 खम्बे, फीट मजला 45.09 खम्बे, मीटर्स, सहवा मजला, बी विंग, एलिट लॉन्डमक जुवेली क्लिंजेज, खरवेई नाका जवळ, सव्हे क्र. 2/1, 2/1, 2/2, 1/10 आणि 1/16, एमआयडीसी रोड, बदलापूर (पूर्व), मुंबई-421503, महाराष्ट्र.

सही/-  
अधिकृत अधिकारी  
सम्मान कंपिटल लिमिटेड  
सव्ख : 15.05.2025  
(यापुढी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होे)

**ताबा सूचना**  
(स्थायर मालमतेसाठी)  
ज्याअर्थी,  
सम्मान कंपिटल लिमिटेड (यापुढी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होे) सिम्बोरीटडाइजेनर ऑफ फायनान्शियल असेट्स अँड रिस्कन्व्हरन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्सिम्ट ऑफ सिम्बोरीटी इंटेरेस्ट अँड, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **12.11.2021** रोजी नुसतेच मरुद केलेली आणि चीयाणपत्र क्र. **6.39,139.94 (रुपये सहा लाख एकशेचौकाडीस हजार एकशे एकशौकाडीस आणि चीयाणपत्र पैसे फक्त)** साठी कर्ज खाले क्र. HHETHN00362457 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **11.11.2021** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यन्ती मागणी, सूचना कर्जदार संजय वित्तिमन बोराडे आणि ललिता संजय बोराडे यांना कलम 13(1) सह सिम्बोरीटी इंटेरेस्ट (एफोर्सिम्ट) रूळ, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारत जारी केली. त्यानवरुन आरएएएएएएएएए यांनी वरील कर्ज खात्याचे अधिकार शिक्त आणि त्यानर इंडियाबुल्स असेट्स रिस्कन्व्हरन कंपनी लिमिटेड यांना दिनांक **21.08.2023** च्या नेमाकुर करारा द्वारे ट्रस्टी असलेल्या इंडियाबुल्स एअरसी - XXXI यांच्या स्थाषीन केले आहेत.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपायशी उरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर काढाबाबे कलम 13 ची उप कलम (4) सह सिम्बोरीटी इंटेरेस्ट (एफोर्सिम्ट) रूळ, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारत खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकारने ताबा

**15.05.2025** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारवार इंडियाबुल्स असेट्स रिस्कन्व्हरन कंपनी लिमिटेड ची कर्ज आकारणी क्र. **6.39,139.94 (रुपये सहा लाख एकशेचौकाडीस हजार एकशे एकशौकाडीस आणि चीयाणपत्र पैसे फक्त)** पुढील व्याज **11.11.2021** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदाराचे लक्ष कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उल्लब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

**स्वावर मालमतेचे वर्णन**  
प्लॅट क्र. 203, दुसरा मजला, इमारत क्र. 102, पोहार सुगुडी एव्हरघ्री, गाव सोरा, कल्याण कर्जत रोड, प्राधम वॉट कंपनी समोर, बदलापूर एव्हा, दाणे, महाराष्ट्र -421503.

सही/-  
अधिकृत अधिकारी  
तारीख : 15.05.2025  
सव्ख : दाणे

<b>STARLOG ENTERPRISES LIMITED</b>
CIN: L63010MH1983PLC3031578
Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Palkar Marg, Mumbai – 400007
Contact No.: 022-69071234 Email: <a href="mailto:cs@starlog.in">cs@starlog.in</a> Website: <a href="http://www.starlog.in">www.starlog.in</a>
<b>NOTICE OF 41<sup>st</sup> ANNUAL GENERAL MEETING</b>

NOTICE is hereby given that the 41<sup>st</sup> (Forty First) Annual General Meeting ("AGM") of the members of **Starlog Enterprises Limited** (the "Company") will be held on **Thursday, June 12, 2025 at 04:00 P.M. IST** through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VC"/"OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the businesses that will be set forth in the notice calling for the AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-2025 ("Annual Report") (i) will be sent electronically through e-mail to all the Members of the Company, whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ("RTA") / Depository Participant(s) as on May 16, 2025. (ii) will also be uploaded on the Company's website at ([www.starlog.in](http://www.starlog.in)), websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited ([www.bseindia.com</](http://www.bseindia.com)